

NWML/SEC/2026/46

August 29, 2025

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
BSE Scrip Code: 543988

The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.
NSE Symbol: NUVAMA

Subject: - Newspaper Publications - Intimating dispatch of Notice of the 32nd Annual General Meeting and Annual Report for F.Y. 2024-25 and details relating to e-voting facility.

Dear Sir(s)/Madam(s),

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper publication of the advertisements published on August 29, 2025, in the following newspapers, intimating dispatch of Notice of the 32nd Annual General Meeting of the Company together with Annual Report for F.Y. 2024-25 and details relating to e-voting facility:

- Financial Express all India editions (in English); and
- Navshakti all editions (in Marathi).

The newspaper publications shall also be available on the website of the Company, i.e. www.nuvama.com

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Nuvama Wealth Management Limited

Sneha Patwardhan
Company Secretary and Compliance Officer

Encl: as above



CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.
 (A NAVRATNA UNDERTAKING OF GOVT OF INDIA)
 NSIC, MDPB Building, 2nd Floor, Okhla Industrial Estate,
 Opp. NSIC Okhla Metro Station, New Delhi-110020



INVITATION FOR E-BIDS (IFB)
 CONCOR invite E-Tender in Two Packet System for Design, manufacturing, testing & supply of 370 numbers of 42 Feet High Cube 9'6" 42'X8'6"X9'6" open Top steel dry freight containers, Rating Gross weight 68000 kgs. The brief of tender is as under:

Tender No.	CON/IA-HIDCONT/42FTOT/2025
Total Estimated Cost	₹ 35,36,46,000/- (inclusive all)
Cost of Tender documents (Non-refundable)	₹ 1120/- (Inclusive all) through e-payment
Tender Processing Fee (Non-refundable)	₹ 3540/- (Inclusive all) through e-payment
Earnest Money	₹ 10 Lakhs Through e-payment
Date of sale of tender (online)	29.08.2025 (12.00 Hrs) to 27.09.2025 (upto 17.50 hrs IST)
Pre Bid Meeting	08.09.2025 at 12.00 hrs (IST)
Details of Online Prebid meeting	Through Video Conference on 08/09/2025 at 12:00 hrs For sharing the link please send mail on Mail ID :- advertisers@concorindia.com upto 9.00 hrs of 08.09.2025 Hrs
Date & Time of submission of Tender	27.09.2025 Upto 18.00 Hrs
Date & Time of Opening of Tender	28.09.2025 at 11.30 Hrs (IST)


The complete Tender Document can be viewed & downloaded only from the website www.tendersconcorindia.com during the tender sale period. The tender notice is also available on the website www.concorindia.co.in and website of Public Procurement Portal <http://eprocure.gov.in>

Group General Manager/P&S/Area-II, Phone No.: 011-41222500, Ext. 698, 925




HATHWAY BHAWANI CABLETEL & DATACOM LIMITED
 Regd. Office: 1st Floor, B Wing, Jaywant Apartment, Above SBI Bank, 63, Tardeo Road, Mumbai - 400 034.
 Tel: 022-23535107, M: +91 9152728663
 CIN: L65910MH1984PLC034514
 Website: www.hathwaybhawani.com E-mail: investors.bhawani@hathway.net

INFORMATION REGARDING FORTY FIRST ANNUAL GENERAL MEETING
 The Forty First Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Wednesday, September 24, 2025 at 03.00 P.M. (IST)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time, to transact the business set out in the Notice calling the AGM.
 The Notice of the AGM and the standalone and consolidated audited financial statement for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically to those members of the Company, whose email addresses are registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech") / "RTA") / Depository Participant(s) / Depositories. The Notice of AGM and the aforesaid documents will also be made available on the Company's website at www.hathwaybhawani.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>.
Manner of registering / updating email address:
 (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address with the Company/RTA, are requested to register/update their email address with the RTA, by submitting Form ISR-1 (available on the website of the Company: www.hathwaybhawani.com) duly filled and signed along with requisite supporting documents to the RTA at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.
 (b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email address with their Depository Participant(s), are requested to register/update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account(s).
Manner of casting vote(s) through e-voting:
 Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta Poll.
 The login credentials for casting votes through remote e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail address is not registered with the Company / the RTA / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the notes to the Notice of the AGM.
 The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.
Joining the AGM through VC / OAVM
 Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioEvents at <https://jioevents.jio.com/hbcdlagm>. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.
Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.
 By order of the Board of Directors
 Sd/-
Place : Mumbai **Priya Bhagat**
Date : August 29, 2025 **Company Secretary & Compliance Officer**




HATHWAY BHAWANI CABLETEL & DATACOM LIMITED
 Regd. Office: 1st Floor, B Wing, Jaywant Apartment, Above SBI Bank, 63, Tardeo Road, Mumbai - 400 034.
 Tel: 022-23535107, M: +91 9152728663
 CIN: L65910MH1984PLC034514
 Website: www.hathwaybhawani.com E-mail: investors.bhawani@hathway.net

INFORMATION REGARDING FORTY FIRST ANNUAL GENERAL MEETING
 The Forty First Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Wednesday, September 24, 2025 at 03.00 P.M. (IST)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time, to transact the business set out in the Notice calling the AGM.
 The Notice of the AGM and the standalone and consolidated audited financial statement for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically to those members of the Company, whose email addresses are registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech") / "RTA") / Depository Participant(s) / Depositories. The Notice of AGM and the aforesaid documents will also be made available on the Company's website at www.hathwaybhawani.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>.
Manner of registering / updating email address:
 (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address with the Company/RTA, are requested to register/update their email address with the RTA, by submitting Form ISR-1 (available on the website of the Company: www.hathwaybhawani.com) duly filled and signed along with requisite supporting documents to the RTA at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.
 (b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email address with their Depository Participant(s), are requested to register/update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account(s).
Manner of casting vote(s) through e-voting:
 Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta Poll.
 The login credentials for casting votes through remote e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail address is not registered with the Company / the RTA / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the notes to the Notice of the AGM.
 The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.
Joining the AGM through VC / OAVM
 Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioEvents at <https://jioevents.jio.com/hbcdlagm>. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.
Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.
 By order of the Board of Directors
 Sd/-
Place : Mumbai **Priya Bhagat**
Date : August 29, 2025 **Company Secretary & Compliance Officer**




HATHWAY BHAWANI CABLETEL & DATACOM LIMITED
 Regd. Office: 1st Floor, B Wing, Jaywant Apartment, Above SBI Bank, 63, Tardeo Road, Mumbai - 400 034.
 Tel: 022-23535107, M: +91 9152728663
 CIN: L65910MH1984PLC034514
 Website: www.hathwaybhawani.com E-mail: investors.bhawani@hathway.net

INFORMATION REGARDING FORTY FIRST ANNUAL GENERAL MEETING
 The Forty First Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on **Wednesday, September 24, 2025 at 03.00 P.M. (IST)**, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time, to transact the business set out in the Notice calling the AGM.
 The Notice of the AGM and the standalone and consolidated audited financial statement for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically to those members of the Company, whose email addresses are registered with the Company / KFin Technologies Limited ("KFinTech") / "RTA") / Depository Participant(s) / Depositories. The Notice of AGM and the aforesaid documents will also be made available on the Company's website at www.hathwaybhawani.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>.
Manner of registering / updating email address:
 (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address with the Company/RTA, are requested to register/update their email address with the RTA, by submitting Form ISR-1 (available on the website of the Company: www.hathwaybhawani.com) duly filled and signed along with requisite supporting documents to the RTA at Selenium Tower B, Plot 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032.
 (b) Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their email address with their Depository Participant(s), are requested to register/update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account(s).
Manner of casting vote(s) through e-voting:
 Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta Poll.
 The login credentials for casting votes through remote e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail address is not registered with the Company / the RTA / Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the notes to the Notice of the AGM.
 The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.
Joining the AGM through VC / OAVM
 Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through JioEvents at <https://jioevents.jio.com/hbcdlagm>. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM.
Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.
 By order of the Board of Directors
 Sd/-
Place : Mumbai **Priya Bhagat**
Date : August 29, 2025 **Company Secretary & Compliance Officer**



SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
 CIN: L51909MH1983PLC166605
 Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600, Fax: 022-40198650
 Email: saraswati_investor@gcvl.in, Website: www.saraswaticommercial.com

NOTICE OF THE FORTY-SECOND ('42nd') ANNUAL GENERAL MEETING
 NOTICE is hereby given that the **Forty-Second (42nd)** Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Thursday, 25th day of September, 2025 at 2.30 P.M.** via Video Conference / Other Audio Visual Means (VC / OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and the subsequent circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 along with other applicable circulars and notifications currently in force issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The venue of AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.
 The Notice of the 42nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DPs")/ Registrar and Transfer Agent viz. MUFG Intime India Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. The requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with in accordance with the aforesaid circulars. However, the physical copies of Notice of AGM along with the Annual Report shall be sent to those members who shall request for the same at saraswati_investor@gcvl.in.
 Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 18th September, 2025 to 25th September, 2025 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.saraswaticommercial.com & website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
 Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company is also sending letter to those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company / RTA/DP providing the web-link of the Company's website, including the exact path from where the annual report for the financial year 2024-25 can be accessed.
Information on attending the AGM and e-voting:
 Members can attend the AGM only through VC/ OAVM facility. The instructions for attending the AGM and manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending AGM through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
 The Company shall provide the facility to its members to exercise their right to vote on the e-businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through remote e-voting ("remote e-voting") or e-voting at the AGM (the "e-voting"). Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. Members casting their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again at the AGM. The manner of remote e-voting or e-voting for casting the votes by all the members will be provided in the Notice of AGM as well as in the email which would be sent to the members by NSDL.
 In case of any queries write an email at evoting@nsdl.com or contact NSDL team - Ms. Rimpia Bag at Tel no.: 022-48867000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at saraswati_investor@gcvl.in or the registered office address.
 In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083.
 Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at <https://www.saraswaticommercial.com/investor-services.asp>
 1. Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation thereof);
 2. Form ISR-2/(Confirmation of Signature of shareholders by their banker);
 3. Form SH-13 (Nomination form).



SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
 CIN: L51909MH1983PLC166605
 Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600, Fax: 022-40198650
 Email: saraswati_investor@gcvl.in, Website: www.saraswaticommercial.com

NOTICE OF THE FORTY-SECOND ('42nd') ANNUAL GENERAL MEETING
 NOTICE is hereby given that the **Forty-Second (42nd)** Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Thursday, 25th day of September, 2025 at 2.30 P.M.** via Video Conference / Other Audio Visual Means (VC / OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and the subsequent circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 along with other applicable circulars and notifications currently in force issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The venue of AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.
 The Notice of the 42nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DPs")/ Registrar and Transfer Agent viz. MUFG Intime India Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. The requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with in accordance with the aforesaid circulars. However, the physical copies of Notice of AGM along with the Annual Report shall be sent to those members who shall request for the same at saraswati_investor@gcvl.in.
 Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 18th September, 2025 to 25th September, 2025 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.saraswaticommercial.com & website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
 Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company is also sending letter to those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company / RTA/DP providing the web-link of the Company's website, including the exact path from where the annual report for the financial year 2024-25 can be accessed.
Information on attending the AGM and e-voting:
 Members can attend the AGM only through VC/ OAVM facility. The instructions for attending the AGM and manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending AGM through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
 The Company shall provide the facility to its members to exercise their right to vote on the e-businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through remote e-voting ("remote e-voting") or e-voting at the AGM (the "e-voting"). Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. Members casting their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again at the AGM. The manner of remote e-voting or e-voting for casting the votes by all the members will be provided in the Notice of AGM as well as in the email which would be sent to the members by NSDL.
 In case of any queries write an email at evoting@nsdl.com or contact NSDL team - Ms. Rimpia Bag at Tel no.: 022-48867000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at saraswati_investor@gcvl.in or the registered office address.
 In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083.
 Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at <https://www.saraswaticommercial.com/investor-services.asp>
 1. Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation thereof);
 2. Form ISR-2/(Confirmation of Signature of shareholders by their banker);
 3. Form SH-13 (Nomination form).



SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
 CIN: L51909MH1983PLC166605
 Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600, Fax: 022-40198650
 Email: saraswati_investor@gcvl.in, Website: www.saraswaticommercial.com

NOTICE OF THE FORTY-SECOND ('42nd') ANNUAL GENERAL MEETING
 NOTICE is hereby given that the **Forty-Second (42nd)** Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Thursday, 25th day of September, 2025 at 2.30 P.M.** via Video Conference / Other Audio Visual Means (VC / OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and the subsequent circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 along with other applicable circulars and notifications currently in force issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The venue of AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.
 The Notice of the 42nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DPs")/ Registrar and Transfer Agent viz. MUFG Intime India Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. The requirement of sending physical copies of Annual Report has been dispensed with in accordance with the aforesaid circulars. However, the physical copies of Notice of AGM along with the Annual Report shall be sent to those members who shall request for the same at saraswati_investor@gcvl.in.
 Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 18th September, 2025 to 25th September, 2025 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.saraswaticommercial.com & website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
 Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company is also sending letter to those shareholders whose e-mail addresses are not registered with the Company / RTA/DP providing the web-link of the Company's website, including the exact path from where the annual report for the financial year 2024-25 can be accessed.
Information on attending the AGM and e-voting:
 Members can attend the AGM only through VC/ OAVM facility. The instructions for attending the AGM and manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending AGM through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
 The Company shall provide the facility to its members to exercise their right to vote on the e-businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through remote e-voting ("remote e-voting") or e-voting at the AGM (the "e-voting"). Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. Members casting their votes by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again at the AGM. The manner of remote e-voting or e-voting for casting the votes by all the members will be provided in the Notice of AGM as well as in the email which would be sent to the members by NSDL.
 In case of any queries write an email at evoting@nsdl.com or contact NSDL team - Ms. Rimpia Bag at Tel no.: 022-48867000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at saraswati_investor@gcvl.in or the registered office address.
 In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083.
 Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at <https://www.saraswaticommercial.com/investor-services.asp>
 1. Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation thereof);
 2. Form ISR-2/(Confirmation of Signature of shareholders by their banker);
 3. Form SH-13 (Nomination form).



LTIMindtree Limited
 CIN: L72900MH1996PLC104693
 Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400 001, India. Tel No: +91 22 6776 6776, Fax No: +91 22 4313 0997
 E-mail: investor@ltimindtree.com, Website: www.ltimindtree.com

NOTICE
TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)
 Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), the Company is required to transfer the shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years, to the Investor Education and Protection Fund (IEPF).
 In terms of the Rules, the **Interim Dividend declared on October 24, 2018 for the financial year 2018-19** by Larsen & Toubro Infotech Limited (presently known as LTIMindtree Limited w.e.f. November 15, 2022), which remains unclaimed for a period of seven consecutive years and the shares of the Company in respect of which dividend has not been claimed for the past seven consecutive years, are due to be credited in favour of the IEPF from **November 29, 2025**.
 In compliance with the Rules, individual notices are being sent to all the concerned Members whose shares are liable to be transferred to the IEPF. Details of such Members (shares and dividend) is made available on the Company's website: <https://www.ltimindtree.com/investors/>
 The concerned Members are requested to claim the Interim Dividend (declared for financial year 2018-19) and onwards, on or before **November 28, 2025**, in order to avoid their dividend amount/shares being transferred to the IEPF.
 In case the Company does not receive valid claim from the concerned Members within the time stipulated as above, the Company shall transfer the unclaimed dividend amount and the shares to the IEPF, without any further notice.
 Members may kindly note that no claim shall lie against the Company in respect of the shares and the unclaimed dividend transferred to the IEPF. However, Members may claim the same by making an application to the IEPF as per the procedure outlined in the Rules.
 In case Members have any query(ies) on the above matter, they may contact the Company's Registrar & Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India or on e-mail rd.mt.helpdesk@in.mpmf.mufg.com or by logging in at <https://swayam.in.mpmf.mufg.com/>. Alternatively, Members may contact RTA at +91 22 49186000.
 For LTIMindtree Limited
 Angna Arora
 Company Secretary and
 Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: August 28, 2025 ACS-17742



JK LAKSHMI CEMENT LTD.
 CIN: L74999RJ1938PLC019511
 Regd. Office: Jaykaypuram, Basantgarh, District Sirohi, Rajasthan-307019
 Secretarial Office: Gulab Bhawan, 3rd Floor (Rear Wing), 6A, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi 110002
 Email: jkc.investors@jkcmail.com, Website: www.jklakshmicement.com
 Tel. No.: +91-11-68201862; Fax No.: 02971-244417
INFORMATION REGARDING 85th ANNUAL GENERAL MEETING
 Dear Member(s)
 1. The 85th Annual General Meeting ("AGM") of the Members of **JK LAKSHMI CEMENT LIMITED** will be held on Friday, the **26th September 2025 at 2:30 P.M.**, Indian Standard Time, through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act), Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
 2. In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM and the Financial Statements for the Financial Year 2024-25 along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (collectively referred as 'Integrated Annual Report') will be sent only through electronic mode to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participant (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.jklakshmicement.com and at the websites of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at www.evotingindia.com and Central Depository Services (India) Ltd. at www.evotingindia.com.
 3. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting and participation in AGM through VC/OAVM by the Members (including for Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with Company/DPs) has been provided in the Notice of the AGM which will be sent to you shortly.
 4. **Manner of registering/updating E-mail addresses and Bank Account details ('KYC') for receiving Annual Report/ AGM Notice and Dividend electronically:**
 (A) **Shares held in Physical Mode:** Please register/update the KYC details with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MCS Share Transfer Agent Limited at 179-180, DSIDC Shed, 3rd Floor, Okhla Indl. Area, Phase-I, New Delhi-110020 or Email: admin@mcsregistrar.com in prescribed Form ISR-1 duly filled and signed along with other relevant forms. Members may access the relevant Forms available on the website of the Company at <https://www.jklakshmicement.com/kyc-documents/>.

